

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
अधिसभेच्या २४ व्या ऑनलाईन बैठकीचा कार्यवृत्तांत
सोमवार, दि.१५ मार्च, २०२१ दुपारी १२:०० वा.



अधिसभेची २४ वी बैठक सोमवार दि.१५ मार्च, २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजता Google Meet Application द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सींगने मा. कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

Google Meet Application द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सींगने उपस्थित असलेले सदस्य खालीलप्रमाणे:

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्षा
२)	डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. शं. द. नवले - प्र. अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा	सदस्य
४)	प्राचार्य डॉ.शं.कि.पाटील - प्र.अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा	सदस्य
५)	डॉ. वि. ल. कदम, अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा	सदस्य
६)	डॉ. वि. पां. शिखरे, प्र. अधिष्ठाता, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा	सदस्य
७)	सीए श्रे. हु. शहा, प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	सदस्य
८)	सीए श्रे. हु. शहा, वित्त व लेखा अधिकारी	सदस्य
९)	प्रा. डॉ. गौ. सु. कांबळे, प्र. संचालक, ज्ञानस्रोत केंद्र	सदस्य
१०)	डॉ. व. गु. कोरे, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ	सदस्य
११)	प्राचार्य डॉ. सु. कि. पवार, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण	सदस्य
१२)	प्राचार्य डॉ. गु. नि. चिट्टे	सदस्य
१३)	प्राचार्य डॉ. सु. श्री. गोरे	सदस्य
१४)	प्राचार्य डॉ. सं. वि. कोटी	सदस्य
१५)	प्राचार्य डॉ. द. शा. परिचारक	सदस्य
१६)	प्राचार्य डॉ. रा. रा. पाटील	सदस्य
१७)	प्राचार्य डॉ. अ. बा. शिंगाडे	सदस्य
१८)	प्राचार्य डॉ. भि. मु. भांजे	सदस्य
१९)	प्राचार्य डॉ. श्रीमती कि. अ. पांडे	सदस्या
२०)	श्री. सं. स. नवले	सदस्य
२१)	डॉ. ब. पां. रोंगे	सदस्य
२२)	श्री. अ. कि. आवळे	सदस्य
२३)	डॉ. ह. कृ. आवताडे	सदस्य
२४)	डॉ. चं. सं. चव्हाण	सदस्य

२५)	डॉ. म. शं. कलशेट्टी	सदस्य
२६)	डॉ. गं. धु. बिराजदार	सदस्य
२७)	डॉ. तु. वि. शिंदे	सदस्य
२८)	डॉ. सु. कु. शिंदे	सदस्य
२९)	डॉ. श्रीमती भा. दि. रेवडकर	सदस्या
३०)	प्रा. डॉ. गौ. सु. कांबळे	सदस्य
३१)	डॉ. श्रीमती मा. ज. पाटील	सदस्या
३२)	कु. अ. चं. चव्हाण	सदस्या
३३)	श्री. शे. शं. साळुंके	सदस्य
३४)	श्री. रा. शि. गायकवाड	सदस्य
३५)	श्री. ए. अ. मं. आ. शेख	सदस्य
३६)	श्री. स. मा. गायकवाड	सदस्य
३७)	श्री. सु. तु. सरवदे	सदस्य
३८)	श्री. गि. फु. राणे	सदस्य
३९)	श्री. ता. ज. गावडे	सदस्य
४०)	अॅड. श्रीमती नी. सु. मंकणी	सदस्या
४१)	श्रीमती प. र. नागणसुरे	सदस्या
४२)	श्री. दि. अ. चव्हाण	सदस्य
४३)	अॅड. अ. शि. कळके	सदस्य
४४)	श्री. ग. रे. धरणे	सदस्य
४५)	श्रीमती रे. अ. महागांवकर	सदस्या
४६)	श्री. शि. ब. हिरेमठ	सदस्य
४७)	श्रीमती अ. अ. तडवळकर	सदस्या
४८)	डॉ. स. भा. चौधरी	सदस्य
४९)	श्री. अ. बा. संगवे	सदस्य
५०)	श्री. मि. म. कल्याणशेट्टी	सदस्य
५१)	प्रा. डॉ. वि. भा. घुटे, प्र. कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष आणि अधिसभेचे सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. तसेच नव्याने नामनिर्देशित / नियुक्त झालेले श्री. मि. म. कल्याणशेट्टी (नगरपालिका / महानगरपालिकेचा सदस्य) व श्रीमती स्वा. तु. कांबळे (जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचा सदस्य) यांची ही पहिलीच बैठक असल्याने अधिसभेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

अनुपस्थिती :

अधिसभेच्या या बैठकीस प्रा. डॉ. म. बा. देशमुख, श्री. मो. श्या. डांगरे व डॉ. रा. शि. मेंते यांनी पत्राद्वारे/दूरध्वनीद्वारे/ई-मेलद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली.

डॉ.ध.र.माने, शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), पुणे, डॉ. द. व्य. जाधव, विभागीय सहसंचालक (तंत्र शिक्षण), पुणे, श्री. प्र. त्रं. पाटील, श्री. र. ब. शिंदे, कु. स्व. ज. मोहिते-पाटील, डॉ. ता. ज. फुलारी, श्री. म. म. अनासपुरे, श्री. सि. भै. पाटील, श्री. सु. मा. ठाकूर व श्रीमती स्वा. तु. कांबळे हे या अधिसभेच्या बैठकीस अनुपस्थित होते.

कुलसचिवांनी परिनियम ४७४ (१) नुसार, मा. कुलगुरुंना अधिसभेच्या २३ व्या बैठकीपासून या बैठकीदरम्यानच्या कालावधीतील विद्यापीठातील घडामोडीचा आणि प्रगतीचा अहवाल सादर करण्याबाबत विनंती केली व त्याप्रमाणे मा. कुलगुरुंनी खालीलप्रमाणे अहवाल सादर केला.

➤ कुलसचिव कार्यालय:-

- १) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे प्रस्तुत विद्यापीठाचा १६ वा वर्धापनदिन कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. पालकमंत्री श्री. दत्तात्रय भरणे उपस्थित होते. याप्रसंगी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विद्यापीठ, वर्धा येथील मा. प्र-कुलपती, डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची विशेष उपस्थिती होती.
- २) विद्यापीठातील कार्यरत १७२ कर्मचाऱ्यांपैकी १३९ कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती व वेतन पडताळणीची कार्यवाही पूर्ण झालेली असून उर्वरित सर्व शिक्षकेत्तर अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतननिश्चिती करून घेण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. शासन अधिसूचनेमध्ये उल्लेख नसलेल्या कायदा अधिकारी या पदाकरीता शासन स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
- ३) प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सन- २०२१ (१ जानेवारी, २०२० ते ३१ डिसेंबर, २०२०) ची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आलेली असून, विहित प्रक्रिया पूर्ण करून ती अंतिम करण्यात येणार आहे.
- ४) प्रस्तुत विद्यापीठास खाजगी मनुष्यबळ पुरवठाधारकामार्फत एकूण १२६ विविध प्रकारचे मनुष्यबळ कंत्राटी पध्दतीने मे. एक्युरेक्स सर्व्हिसेस इंडिया प्रा.लि., औरंगाबाद यांच्याकडून माहे नोव्हेंबर, २०२० ते माहे नोव्हेंबर, २०२१ या कालावधीकरिता घेण्यात आले आहे.
- ५) प्रस्तुत विद्यापीठात अंतर्गत भुयारी गटार तयार करण्याचे काम करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.
- ६) विद्यापीठ परिसरामध्ये रुसा निधी अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीमधून मुलांचे वसतिगृह बांधणे कामी अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.
- ७) विद्यापीठ परिसरातील उपहारगृहाचे नुतनीकरण प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे.

- ८) विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन इमारतीचे काम (४७२ एकर या ठिकाणी) सुरु आहे.
- ९) विद्यापीठ परिसरामध्ये राज्य शासनाद्वारे विनिर्दिष्ट वृक्षारोपणाचे ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रम सुरु आहे.
- १०) विद्यापीठ परिसरामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे.
- ११) विद्यापीठाचे सर्व इमारतीचे फायर अॅन्ड सेफ्टी अंदाजपत्रक तयार करुन घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

➤ **शैक्षणिक, संशोधन आणि विकास विभाग:-**

- १२) प्रस्तुत विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयाचे ४० अनुदानित व ६१ विनाअनुदानित महाविद्यालयांकडील शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन अंकेक्षण करण्याकरीता तपासणीसूची अद्यावत करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
- १३) विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील शै. वर्ष २०२०-२१ मध्ये ०६ नियमित प्राचार्य व ०१ संचालक यांना मान्यता देण्यात आली.
- १४) संलग्नित महाविद्यालयातील अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरती एकूण ७५३ शिक्षकांना मान्यता देण्यात आली.
- १५) विद्यापीठ संलग्नित अनुदानित महाविद्यालयातून CAS अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या स्टेज १ ते २ आणि २ ते ३ च्या स्थाननिश्चितीसाठी ११० प्रस्ताव प्राप्त झाले असून, सदर प्रस्तावांची छाननी करण्यात आली आहे व पुढील कार्यवाही सुरु आहे.
- १६) विद्यापीठ संलग्नित अनुदानित महाविद्यालयातून CAS अंतर्गत सहायक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक पदाच्या पदोन्नतीसाठी ३१ प्रस्ताव प्राप्त झाले असून, सदर प्रस्तावांची छाननी करण्यात आली व निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
- १७) विद्यापीठ संलग्नित अनुदानित महाविद्यालयातून CAS अंतर्गत सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक पदाच्या पदोन्नतीसाठी ३५ प्रस्ताव प्राप्त झाले असून सदर प्रस्तावांची छाननी करण्यात आली व निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
- १८) शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये "Seed Money for Researchers" या योजनेतर्गत संलग्नित ७ महाविद्यालय व विद्यापीठ संकुलातील १ अशा एकूण ८ शिक्षकांना (पहिला हप्ता) रु.४,५३,०००/- रक्कमेचे धनादेश वितरित करण्यात आले आहेत.

➤ **परीक्षा व मूल्यमापन विभाग:-**

- १९) परीक्षा विभागाच्या कामकाजामध्ये ICT चा वापर करुन अधिकतर कामकाज हे पेपरलेस केलेले आहे.
- २०) पीएच.डी. १० घोषणापत्र देण्यात आली आहेत.
- २१) ऑक्टोबर- २०२० मध्ये घेण्यात आलेल्या online व Offline परिक्षेमध्ये एकूण ३७०९ विषयाच्या परीक्षा सुरळीतपणे व यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत.

➤ **वित्त व लेखा विभाग:-**

- २२) प्रस्तुत विद्यापीठातील सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण पूर्ण करण्यात आलेले असून, सदर लेखापरीक्षण अहवाल वित्त व लेखा समितीच्या मान्यतेनंतर व शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल स्वीकारून अधिसभेस मान्यतेची शिफारस केली, त्याअनुषंगाने दि. ११ डिसेंबर, २०२० रोजी अधिसभेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
- २३) विद्यापीठातील विविध प्रकारची देयके ही ऑनलाईन (NEFT) द्वारे विद्यापीठाकडून Corporate Internet Banking च्या माध्यमातून अदा करण्याबाबत मा. व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली असून Login activate करण्यात आले आहे.

➤ **ज्ञानस्रोत केंद्र -**

- २४) ज्ञानस्रोत केंद्राकडून प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी "KRC Activity for students" ही Activity सुरु आहे व विद्यार्थ्यांचा यास उत्तम प्रतिसाद आहे.
- २५) दिव्यांगांसाठी अभ्यासकेंद्र रंगभवन येथे ग्रंथालयाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

➤ **क्रीडा विभाग: -**

- २६) अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा / पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा तसेच २३ वी राजस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग व प्रावीण्य नोंदविलेल्या खेळांडूना क्रीडा प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.

➤ **राष्ट्रीय सेवा योजना:**

- २७) Annual Action Plan २०२०-२१ नुसार तसेच या व्यतिरिक्त रासेयो एकक असलेल्या संलग्नित महाविद्यालयामध्ये विविध नियमित उपक्रम/अभियान/कार्यक्रम/शिबिर राबविण्यात येत आहे.
- २८) दि. २६ नोव्हेंबर, २०२० हा दिवस संविधान दिन म्हणून प्रस्तुत विद्यापीठ संलग्नित रासेयो योजना एकक असलेल्या महाविद्यालामध्ये ऑफलाईन/ऑनलाईनद्वारे साजरा करण्यात आला.
- २९) महाराष्ट्र शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार "माझी वसुंधरा" अभियानामध्ये सहभाग नोंदवून शपथ घेणेबाबत प्रस्तुत विद्यापीठ संलग्नित रासेयो योजना एकक असलेल्या महाविद्यालयांना कळविण्यात आले.
- ३०) जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शपथ व विशेष मोहिम ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आले.
- ३१) महाराष्ट्र शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार कोरोना लसीबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

➤ **मुलांचे व मुलींचे वसतिगृह:**

- ३२) विद्यार्थ्यांची तक्रार निवारणकरीता महिला व पुरुष निवासी गृहपालांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
- ३३) वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आरोग्य केंद्राची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

- ३४) वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरीता २४ X ७ सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
- **संगणकशास्त्र संकुल:-**
- ३५) संगणकशास्त्र संकुलाच्या वतीने दि.२९/१२/२०२० रोजी “Business Intelligence and Big Data Analytics” या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये Mr.Piyush Agarwal, Head Presales, South Asia at Cloudera Mumbai, Maharashtra Resource Person म्हणून उपस्थित होते.
- ३६) संगणकशास्त्र संकुलातील MCA विभागाची AICTE approved प्रवेश क्षमता ६० आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये MCA भाग-१ साठी एकूण ६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे.
- ३७) गणित विभागाच्या वतीने दि.२२/१२/२०२० रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.
- **रसायनशास्त्र संकुल:-**
- ३८) रसायनशास्त्र संकुलाकडील ऑर्गॅनिक, इंडस्ट्रियल, पॉलिमर व मेडिसिनल या सर्व विषयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, सदर चार विषयासाठी एकूण १०५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
- **शास्त्रीय उपकरण केंद्र:-**
- ३९) शास्त्रीय उपकरणांचा विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधन करणारे शिक्षक, केमिकल्स कंपनी व पर राज्यातील विद्यार्थी यांना संशोधन करण्याकरिता उपयोग होतो.
- ४०) Bruker AvIII ४०० MHz FT-Nuclear Magnetic Resonance Spectrometer (NMR), Switzerland, Element Analyzer Vario Micro Cube for C.H.N.S and Cl Analysis of Element GMBH, Germany, Ultima IV X-ray Diffraction System Rigaku Corporation, Japan व Thermogravimetric Analyser (TGA) and Differential Scanning Calorimeter (DSC) metler -Toledo Switzerland या उपकरणांचा शास्त्रीय उपकरण केंद्रात समावेश आहे.
- **सामाजिकशास्त्र संकुल:-**
- ४१) सामाजिकशास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जानेवारी महिन्यात मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने माध्यम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
- ४२) दि. ०१ ते ०६ जानेवारी, २०२१ दरम्यान 'जागर पत्रकारितेचा' या शीर्षकाखाली माध्यम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
- ४३) दि. ०३ जानेवारी रोजी 'राजकीय पत्रकारिता' या विषयावर ज्येष्ठ संपादक आणि राजकीय विश्लेषक राजा माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
- ४४) सामाजिकशास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांसाठी टीव्ही व रेडिओ स्टुडिओ उभारण्याचे काम पूर्णत्वास येत आहे.
- ४५) दि. २५ जानेवारी, २०२१ या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध, रांगोळी, पोस्टर आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते.

४६) माझ्या “अर्थाच्या अवती भवती” या ग्रंथाचे प्रकाशन झाले. तसेच विकिमिडिया प्रकल्पात विकिस्रोतवर वाचकार्पण करण्याचा समारंभ दि. २४ जानेवारी, २०२१ रोजी सामाजिकशास्त्रे संकुलात आयोजित करण्यात आला होता.

४७) डॉ. एम. जे. पाटील यांना Indian Council of Historical Research, New Delhi (ICHR) यांच्या कडून मिळालेला Chronological Research and Tourism Development (Satavahana to Yadava Period) Research Project, नवी दिल्ली हा प्रकल्प पूर्ण झाला.

➤ **भाषा व वाङ्मय संकुल:**

४८) दि. १२ डिसेंबर, २०२० रोजी प्रसिद्ध लेखिका व चित्रकार निर्मला सिंह, दिल्ली यांचे सृजन. रंगः काव्य और चित्रों के संग' या विषयावर ऑनलाईन साहित्य संवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास हिंदी विभाग तसेच भारत भरतून मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.

४९) दि. १९ जानेवारी, २०२१ रोजी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त डॉ. महावीर शास्त्री यांचे “गाहासत्तसई (गाथा सप्तशती)” या अभिजात ग्रंथाची ओळख या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

५०) दि. २७ जानेवारी, २०२१ रोजी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्ताने डॉ. दादासाहेब खांडेकर यांचे 'मराठी व हिंदी भाषा सहसंबंध' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

➤ **वाणिज्य व व्यवस्थापन संकुल:**

५१) डॉ. इशिता बंन्सल यांचे “व्यक्तीमत्त्व विकासात भारतीय मूल्यांचे महत्त्व” या विषयावर दि.२८/०९/२०२० रोजी व्याख्यान आयोजित केले होते. संकुलातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.

५२) आधार बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था, सोलापूर यांच्या वतीने दि.०३/०९/२०२१ रोजी संकुलातील प्राध्यापक डॉ. वनिता सावंत यांचा “सावित्रीच्या लेकी” या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

➤ **भौतिकशास्त्र संकुल:**

५३) विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट - २% जागतिक संशोधक शास्त्रज्ञांच्या क्रमवारीत प्रा. डॉ. विकास पाटील यांचा समावेश झाला आहे.

५४) प्रा. डॉ. एस. एस. सुर्यवंशी यांनी Co-ordinator, Instrumentation Center व I/c Director, Knowledge Resources Centre चे कामकाज पाहिले आहे. तसेच गुलबर्गा विद्यापीठ व स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे पी. एचडी. रेफरी म्हणून कामकाज पाहिले आहे.

५५) संकुलामधील विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक online पध्दतीने दि.१९/०९/२०२१ रोजी घेण्यात आली.

➤ **आरोग्य केंद्र / आरोग्य विज्ञान संकुल:-**

५६) दि.१५ ते २१ जानेवारी, २०२१ या कालावधीत विद्यापीठातील सर्व सुरक्षारक्षक यांची शारीरिक आरोग्य तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात आले.

५७) आरोग्य विज्ञान संकुलांतर्गत चालू असलेल्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया डिसेंबर २०२० महिन्यात चालू करण्यात आली.

➤ **ललितकला व कला संकुल:-**

५८) ललितकला व कला संकुलामध्ये नाट्यशास्त्र विभागामध्ये दि.०५/११/२०२० रोजी “मराठी रंगभूमी दिनानिमित्त श्री. महेश एलकुंचवार लिखित “युगान्त” या नाटकातील प्रवेशांचे ऑनलाईन पध्दतीने अभिवाचन करण्यात आले.

५९) ललितकला व कला संकुलामध्ये संगीत (गायन/वादन) विभागामध्ये दि.२३/११/२०२० रोजी संचालक, यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली निमित्त “कौमी एकता सप्ताहानिमित्त सांस्कृतिक एकता आणि दीपसंध्या” या गायन व वादनाचे ऑनलाईन पध्दतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

सदर बैठकीत पुढीलप्रमाणे कामकाज झाले.

[१] अधिसभेच्या दि.११ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या २३ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

दि.११ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या २३ व्या बैठकीच्या कार्यवृत्तांतामध्ये दिलेल्या मुदतीत सदस्यांकडून कोणत्याही दुरुस्त्या प्राप्त झालेल्या नाहीत. सबब, अधिसभेचा दि.११ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या २३ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्याबाबत खालील ठराव पारित करण्यात आला.

ठराव: अधिसभेच्या दि.११ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या २३ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.

[२] अधिसभेच्या दि.११ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार केलेली कार्यवाही विचारार्थ.

अधिसभेची दि.११ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीतील ठरावानुसार कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात येऊन, खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव: अधिसभेच्या दि.११ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[३] २०१९ चा एकरुप परिनियम क्र.४ मधील नियम क्र. ६ (१६) नुसार अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न व त्यांना द्यावयाची उत्तरे.

२०१९ चा एकरुप परिनियम क्र.४ नुसार, प्रश्न आणि त्यांना व्यवस्थापन परिषदेने तयार केलेले उत्तर, २०१९ चा एकरुप परिनियम क्र.४ मधील ६ (१४) अन्वये अधिसभेच्या सदस्यांना पाठविण्यात आले होते.

- ठरावः
- १) प्रश्नोत्तराचा तास दुपारी १२:३० वाजता सुरु झाला व दुपारी ०१:३० वाजता संपला. वेळेअभावी प्रश्न क्र. २० ते ३० व त्यावरील उपप्रश्न विचारता आले नाहीत.
 - २) प्रश्नोत्तराच्या तासामध्ये विचारलेले प्रश्न, उपप्रश्न व त्यावर देण्यात आलेली उत्तरे याची प्रत सोबत जोडली आहे. (जोडपत्र "अ")

[४] विद्यापीठाचा सन २०२०-२१ चे सुधारित अर्थसंकल्प व सन २०२१-२२ च्या मूळ अर्थसंकल्पाबाबत व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

प्राचार्य डॉ. शं. कि. पाटील यांनी मांडलेल्या विद्यापीठाचा सन २०२०-२१ चे सुधारित अर्थसंकल्प व सन २०२१-२२ च्या मूळ अर्थसंकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा होऊन व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेची शिफारस स्विकारून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव: प्राचार्य डॉ. शं. कि. पाटील यांनी सन २०२०-२१ चा सुधारीत अर्थसंकल्प व सन २०२१-२२ चा मूळ अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यास श्री. ग. रे. धरणे व श्री. स. मा. गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अधिसभा सदस्यांनी मुद्देसूद चर्चा करून, काही दुरुस्त्या सुचविल्या.
त्यानंतर विद्यापीठाचा सन २०२०-२१ चा सुधारीत अर्थसंकल्प व सन २०२१-२२ च्या मूळ अर्थसंकल्पास, व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली.

[५] अधिसभा सदस्य श्रीमती अश्विनी अमीर तडवळकर यांचा प्रस्ताव.

“मी व ही अधिसभा प्रशासनास सूचित / विनंती करित आहे की, C.R.C कमिटीला मौखिक गुणदान करणे, गुण त्याच्या त्याच्या निवडीसाठी देणे ही प्रक्रिया रद्द करुन फक्त लेखी परिक्षेतील गुण ग्राह्य धरावेत.”

ठराव: सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर तांत्रिक कारणास्तव सदरचा विषय मागे घेण्याबाबत श्रीमती अश्विनी अमीर तडवळकर यांनी सभागृहाची परवानगी मागितली व सभागृहाने एकमताने परवानगी दिली.

[६] अधिसभा सदस्य श्री. शेखर शंकरराव साळुंखे यांचा प्रस्ताव.

Proposal	Addressed to
On behalf of the House of Senate, I Propose; to disburse the remuneration / honorarium, towards exam assignments to individual bank accounts through electronic transfer.	Hon. Registrar, PSAHSUS.
On behalf of the House of Senate, I Propose; to fill the vacancies of various authorities of the University, through standing committee or authorized body instantaneously.	Hon. Registrar, PSAHSUS.
On behalf of the House of Senate, I Propose; to reduce the convocation fees, from rupees 600/- to 500/-, which seems to be excessive, in comparison to other Universities.	Hon. Registrar, PSAHSUS.

ठराव: सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर तांत्रिक कारणास्तव सदरचा विषय मागे घेण्याबाबत श्री. शेखर शंकरराव साळुंखे यांनी सभागृहाची परवानगी मागितली व सभागृहाने एकमताने परवानगी दिली.

[७] अधिसभा सदस्य श्रीमती पद्मावती रमेश नागणसुरे यांचा प्रस्ताव.

“हि अधिसभा विद्या परिषदेस शिफारस करते की, आपल्या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या संशोधक मार्गदर्शकांकरिता खालील नियमावली लागू करण्यात यावी.

संशोधक मार्गदर्शकाचे एकूण ५ वर्षे PG अथवा ५ वर्षे UG करिता अनुभव असावे. तसेच संशोधक मार्गदर्शकाने त्यांचे Ph.D. झाल्यावर तात्काळ अथवा UG चा ५ वर्षे किंवा PG ५ वर्षे अध्यापनाचा अनुभव असल्यास त्यांना सदर विद्यापीठाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळावी.”

ठरावः सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यास श्री. राजेंद्र शिवाजी गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदर प्रस्तावाबाबत सर्वानुमते विद्या परिषदेस शिफारस करण्यात आली.

[८] अधिसभा सदस्य श्री. सुधाकर तुकाराम सरवदे यांचा प्रस्ताव.

“विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची पुरेशी तरतूद करण्यासाठी रंगभवन येथील उपलब्ध असलेल्या अभ्यासिकेच्या पहिल्या मजल्यावर बांधकाम करून विद्यार्थ्यांना अतिरिक्त अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून द्यावी अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेकडे करित आहे.”

ठराव: सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यास श्री. राजेंद्र शिवाजी गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदर प्रस्तावाबाबत सर्वानुमते व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

[९] अधिसभा सदस्य श्री. सचिन मारुती गायकवाड यांचा प्रस्ताव.

“माजी केंद्रिय मंत्री खा. शरदचंद्र पवार यांना त्यांच्या सामाजिक, क्रिडा व कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचेवतीने डी.लीट. पदवी देऊन सन्मानित करावे अशी शिफारस ही अधिसभा विद्या परिषदेस करीत आहे.”

ठराव: सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यास श्री. राजेंद्र शिवाजी गायकवाड व श्री. सुधाकर तुकाराम सरवदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदर प्रस्तावाबाबत सर्वानुमते विद्या परिषदेस शिफारस करण्यात आली.

[१०] अधिसभा सदस्य श्री. दिपक अरुण चव्हाण यांचा प्रस्ताव.

“आपल्या विद्यापीठ परिसंस्थेत पदवीत्तर (PG) च्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार व आवश्यकतेनुसार राज्यशास्त्र व भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम चालू करावा.”

ठराव: सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर तांत्रिक कारणास्तव सदरचा विषय मागे घेण्याबाबत श्री. दिपक अरुण चव्हाण यांनी सभागृहाची परवानगी मागितली व सभागृहाने एकमताने परवानगी दिली.

[११] अधिसभा सदस्य श्री. दिपक अरुण चव्हाण यांचा प्रस्ताव.

“विद्यापीठ संलग्न महाविद्यालयामध्ये कोरोना काळात अनेक घडाळी तासिकेवर कार्य करणाऱ्या प्राध्यापकांवर अडचणीची वेळ आली. अशा संकटात त्यांना कोणतेही मानधन व इतर गोष्टीवर प्रशासनाकडून मदत मिळाली नाही. आपण विद्यापीठ प्रशासन म्हणून सदर प्राध्यापकांचा प्रश्न शासन दरबारी मांडावा.”

ठरावः सदरचा प्रस्ताव मांडल्यानंतर तांत्रिक कारणास्तव सदरचा विषय मागे घेण्याबाबत श्री. दिपक अरुण चव्हाण यांनी सभागृहाची परवानगी मागितली व सभागृहाने एकमताने परवानगी दिली.

मा. कुलगुरु, मा. प्र-कुलगुरु व सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानून अध्यक्षांचे परवानगीने बैठक संपल्याचे प्र. कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
प्र. कुलसचिव
सदस्य सचिव, अधिसभा

सही/-
कुलगुरु
अध्यक्ष, अधिसभा

विषय क्र. ०३ चे सहपत्र

अधिसभेच्या सोमवार, दि. १५ मार्च, २०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न, उपप्रश्न व त्यावर देण्यात आलेली उत्तरे

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	श्री. ग. रे. धरणे	कु. अ. चं. चव्हाण
१)	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मध्ये शिक्षकेत्तर कर्मचारीचे रोस्टर शासनाकडून तपासून कोणत्या वर्षी घेतले आहे?	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वर्ग ३ ते ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांची सन २०१५ मध्ये तर वर्ग १ व २ कर्मचाऱ्यांचे सन २०२० मध्ये बिंदू नामावलीची शेवटची अंतिम तपासणी झालेली आहे.
	<ul style="list-style-type: none"> वर्ग ३ व ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांचे २०१५ पासून म्हणजेच पाच वर्षांपासून रोस्टर तपासून न घेण्याची कारणे काय आहेत? 	<p>पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वर्ग ३ व ४ मधील संवर्गातील कर्मचाऱ्यांची सन २०१५ मध्ये बिंदू नामावलीची शेवटची अंतिम तपासणी झालेली आहे. बिंदू नामावली तपासणीसाठी संबंधित कार्यालयाकडे केलेल्या पत्रव्यवहाराचा तपशील खालीलप्रमाणे :</p> <ol style="list-style-type: none"> १. प्रस्तुत कार्यालयाचे दि.०४/१०/२०१६ रोजीचे पत्र. २. संबंधित कार्यालयाचे दि.२६/१२/२०१६ रोजीचे पत्र ३. प्रस्तुत कार्यालयाचे दि.१९/०१/२०१७ रोजीचे पत्र. ४. प्रस्तुत कार्यालयाचे दि.०४/१०/२०१८ रोजीचे पत्र. ५. प्रस्तुत कार्यालयाचे दि.३०/१०/२०१८ रोजीचे पत्र. ६. प्रस्तुत कार्यालयाचे दि.१०/०१/२०१९ रोजीचे पत्र. ७. प्रस्तुत कार्यालयाचे दि.०५/०८/२०१९ रोजीचे पत्र. ८. प्रस्तुत कार्यालयाचे दि.१६/०३/२०२० रोजीचे पत्र. ९. प्रस्तुत कार्यालयाचे दि.२३/१०/२०२० रोजीचे पत्र. १०. प्रस्तुत कार्यालयाचे दि.०२/११/२०२० रोजीचे पत्र. ११. प्रस्तुत कार्यालयाचे दि.०४/०२/२०२१ रोजीचे पत्र. १२. प्रस्तुत कार्यालयाचे दि.०९/०३/२०२१ रोजीचे पत्र. <p>वरील अ. क्र.३ अन्वये मागास वर्ग कक्ष, पुणे यांनी प्रस्तुत विद्यापीठ कार्यालयाची बिंदू नामावली सन २०१५ मध्ये तपासणी झाल्याने सद्यस्थितीत बिंदू नामावली नोंदवही तपासणीची आवश्यकता नाही, असे कळविले आहे.</p> <p>तदनंतर नव्याने वर्ग ३ व ४ या संवर्गातील बिंदू नामावली तयार करून दि.०५/११/२००९ रोजीच्या शासन परिपत्रकाच्या तरतुदीनुसार दि.२९/०५/२०१७ व दि.२५/०७/२०१८ रोजीच्या शासन शुध्दीपत्रकातील सूचनेनुसार बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी प्रस्तुत विद्यापीठातील विशेष कक्ष विभागाकडून दि.२२/०५/२०१९ व दि.१५/१२/२०२० रोजी होवून मिळालेली आहे.</p> <p>तदनंतर मागासवर्ग कक्ष, विधान भवन, पुणे येथे मा.कुलपतीचे व्यवस्थापन परिषदेचे नामनिर्देशित सदस्य प्रा.महेश माने सर यांच्यासोबत आस्थापना विभागातील कक्ष अधिकारी व संबंधित कर्मचारी हे बिंदू नामावली तपासणीसाठी व तारीख मिळणेबाबत दि.०७/०१/२०१९ रोजी उपस्थित राहिले असता सदर दिवशी एसईबीसी साठी शासनाने दि.१९/१२/२०१८ रोजी १६ टक्के आरक्षण दिल्यामुळे बिंदू</p>

	<p>नामावलीच्या नमुन्यामध्ये (परिशिष्ट ब, परिशिष्ट क व प्रपत्र इ (१) व मूळ तक्त्यात बदल झाल्याचे सांगून विहित नमूने दिले होते. तसेच दि.११/०१/२०१९ रोजी बिंदू नामावली तपासणीकरिता तारीख मिळाल्याचे सांगितले आहे. परंतु बिंदू नामावली नमुन्यामध्ये बदल झाल्याने नविन बिंदू नामावली तयार करण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने बिंदू नामावली पडताळणीसाठी पुढील महिन्यात तारीख देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती. परंतु, मागासवर्ग कक्ष, पुणे या कार्यालयास भ्रमणध्वनीद्वारे विचारणा केली असता एसईबीसी आरक्षणासाठी तसेच पदोन्नतीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल असल्याने सद्यस्थितीत बिंदू नामावली तपासणी करण्यात येणार नाही, असे सांगितले आहे.</p> <p>तदनंतर बिंदू नामावलीची अंतिम तपासणी करणेकामी सहा.आयुक्त मागासवर्गीय कक्ष, पुणे यांच्याकडे शैक्षणिक, संशोधन आणि विकास विभागाकडील उपकुलसचिव श्री. रोकडे व कक्ष अधिकारी श्री. सोनकांबळे यांना दि.३१/०५/२०१९ रोजी पाठविले असता पदोन्नतीकरिता बिंदूनामावली तपासणीचे काम सध्याला बंद असल्याचे तोंडी सांगितले आहे व सदरची बाब दोन्ही अधिकाऱ्यांनी मा.कुलसचिव यांना अवगत करून दिलेली आहे.</p> <p>तदनंतर वर्ग ३ व ४ संवर्गातील बिंदू नामावली संदर्भात माहिती घेण्यासाठी प्रस्तुत विद्यापीठाचे मा.कुलसचिव (प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे) यांनी पुणे येथे गेले असता संबंधित कार्यालयातील अधिकारी यांनी चर्चेच्या वेळी दि.०३/११/२०२० रोजी बिंदू नामावली तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत तोंडी सांगितले. त्यानुसार दि.०३/११/२०२० रोजी बिंदू नामावली तपासणीसाठी प्रस्तुत विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी मागासवर्ग कक्ष, पुणे येथील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी प्रस्तुत विद्यापीठास पदोन्नती व सरळसेवेकरिता पदनिहाय लागू असलेले भरती / पदोन्नतीचे नियम, शासन निर्णय अथवा शासन पत्र व मागील तीन महिन्यांचा गोषवारा सादर करण्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार गोषवारा तयार करण्यात आलेला आहे. त्याची प्राथमिक तपासणी विशेष कक्ष प्रस्तुत विद्यापीठ यांच्याकडून करून घेण्यात आलेली आहे व त्यांची अंतिम तपासणी करून मिळणेकामी सहायक आयुक्त, मागासवर्ग कक्ष, पुणे येथे वारंवार दुरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे दि.०४/०२/२०२१ रोजीच्या पत्रान्वये तारीख व वेळ मिळणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे. तदनंतर दि.१७/०२/२०२१ रोजी मागासवर्ग कक्ष, पुणे येथील संबंधित अधिकारी यांना बिंदू नामावली पडताळणीसाठी आस्थापना विभागाचे कक्ष अधिकारी श्री. कदम यांनी भ्रमणध्वनी केले असता संबंधित कार्यालयाकडील अधिकारी श्रीमती साळुंखे मॅडम यांनी बिंदू नामावली पडताळणीसाठी कॅम्प लावायची प्रक्रिया सुरु असून दि.२३/०२/२०२१ रोजी पुनश्चः भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्यासाठी सांगितले आहे, ही वस्तुस्थिती आहे. तदनंतर दि.२३/०२/२०२१ रोजी आस्थापना विभागातील कक्ष अधिकारी श्री. ल. शं. कदम यांनी मागास वर्ग</p>
--	--

		<p>कक्ष, पुणे येथील श्रीमती साळुंखे मॅडम यांना भ्रमणध्वद्वारे बिंदू नामावली तपासणीकरीता संपर्क केला असता त्यांना दि.०२/०३/२०२१ रोजी बिंदू नामावली घेवून उपस्थित राहण्याबाबत तोंडी सांगितले आहे. तदनंतर दि.०१/०३/२०२१ रोजी मा. कुलगुरु महोदय यांनी आस्थापना विभागाचे कक्ष अधिकारी यांना दि.०२/०३/२०२१ ऐवजी तीन चार दिवसानंतर पुणे येथे जाण्यासंदर्भात तोंडी सूचना दिल्या आहेत. तसेच मा.व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने सरांशी दि.१८/०२/२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार चर्चा करण्यासंदर्भात तोंडी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सदर प्राप्त आदेशानुसार दि.०२/०३/२०२१ रोजी बिंदू नामावली तपासणीसाठी मागास वर्ग कक्ष, पुणे येथे जाण्याचे रद्द करण्यात आले आहे. तसेच रद्द झाल्याची कल्पना दि.०२/०३/२०२१ रोजी मागास वर्ग कक्ष, पुणे येथील श्रीमती साळुंखे मॅडम यांना आस्थापना विभागातील कक्ष अधिकारी श्री.ल. शं. कदम यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिलेली आहे.</p> <p>तदनंतर दि.०८/०३/२०२१ रोजी मागास वर्ग कक्ष, पुणे येथील श्रीमती साळुंखे मॅडम यांना बिंदू नामावली तपासणीकरिता तारीख मिळणेबाबत भ्रमणध्वनीद्वारे विनंती केली असता, त्यांनी दि.१०/०३/२०२१ रोजी उपस्थित राहण्याबाबत तोंडी सांगितले आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र.१४ च्या पत्रानुसार बिंदू नामावली संदर्भातील दस्ताऐवज घेवून आस्थापना विभागाचे अधिकारी/कर्मचारी व मा.कुलपतीचे नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने यांच्यासह मागास वर्ग कक्ष, पुणे येथे दि.१०/०३/२०२१ रोजी उपस्थित राहिले असता, त्यांनी दि.१०/०३/२०२१ रोजी दिलेल्या पत्रातील त्रुटीपूर्तता करून भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधावा व तदनंतर बिंदू नामावली तपासणीकरीता उपस्थित राहावे असे कळविलेले आहे.</p>
<ul style="list-style-type: none"> विद्यापीठाने सन २०१८-१९ मध्ये केलेल्या अंतर्गत पदोन्नतीत सेवाज्येष्ठता ग्राह्य धरली आहे की, आरक्षणानुसार पदोन्नती दिली आहे? 		<p>सन २०१८-१९ मध्ये दिलेल्या पदोन्नती या आरक्षणानुसार (बिंदू नामावलीनुसार) पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत.</p>
<ul style="list-style-type: none"> विद्यापीठातील वर्ग ३ व ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांचे २०१५ मध्ये तपासलेल्या रोस्टरच्या आधारे विद्यापीठाने पदोन्नती दिली आहे काय? 		<p>होय</p>
<ul style="list-style-type: none"> दि. २९ डिसेंबर, २०१७ च्या शासनाच्या पत्रानुसार खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे काय? 		<p>होय, खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना तसेच आरक्षणाच्या आधारे पदोन्नत्या देण्यात आलेले आहेत. (बिंदू नामावलीनुसार)</p>
<ul style="list-style-type: none"> शासन निर्णय क्र.बीसीसी/२०१८/प्र.क्र. ३६६/१६-ब, दि.१८/०२/२०२१ च्या शासन आदेशानुसार विद्यापीठाच्या सर्व विभागातील पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त असलेली १००% पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरली आहेत काय? 		<p>महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र. बीसीसी/२०१८/प्र.क्र.२६६/१६-ब, दि. १८/०२/२०२१ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र. २८३०६/२०१७ मधील अंतिम निर्णयाच्या अधिन राहून यापुढे पदोन्नतीच्या कोट्यातील</p>

		सर्व १०० टक्के पदे सेवाज्येष्ठतेनुसार यापुढे भरण्यात येणार आहेत.
	<ul style="list-style-type: none"> दि.२९/१२/२०१७ च्या पत्रानुसार पदोन्नती सेवाज्येष्ठता नुसार द्यावयाच्या असताना त्या बिंदू नामावली नुसार दिल्या गेलेल्या आहेत, जर शासनाने परिपत्रक काढले असेल की सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी, तर ते पत्र निघाल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार कशा काय पदोन्नत्या दिल्या गेलेल्या नाहीत? 	विद्यापीठाने दि. २५/०७/२०१८, दि. ०१/०८/२०१८, दि.०१/०८/२०१८ व दि. ३१/०१/२०१९ रोजी दिलेल्या पदोन्नत्या ह्या आरक्षणाच्या आधारे (बिंदु नामावलीनुसार) देण्यात आलेल्या आहेत.
	<ul style="list-style-type: none"> विद्यापीठाने अंतर्गत पदोन्नती देत असताना मा.उच्च न्यायालयाचे दि.०४/०८/२०१७ च्या आदेशाचे पालन केले आहे काय? 	नाही, तथापि, मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ च्या निर्णयाच्या अधिन राहून पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत.
	<ul style="list-style-type: none"> वर्ग ३ व ४ मधील पदोन्नत्या दि.२५/०५/२००४ च्या शासनाच्या परिपत्रकानुसार आहेत काय? 	या कार्यालयाकडून १) दि. २५/०७/२०१८ रोजीचे कार्यालयीन आदेश क्र. सोविसो/आस्था/२०१८/६३६३, २) दि. ०१/०८/२०१८ रोजीचे कार्यालयीन आदेश क्र. सोविसो/आस्था/२०१८/६५१३ ३) दि. ०१/०८/२०१८ रोजीचे कार्यालयीन आदेश क्र. सोविसो/आस्था/२०१८/६५१४, व ४) दि. ३१/०१/२०१९ रोजीचे कार्यालयीन आदेश क्र. सोविसो/आस्था/का.आ./२०१९/९२६ अन्वये देण्यात आलेल्या पदोन्नत्या ह्या महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २५/५/२००४ रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या आहेत.
२)	विद्यापीठात बस, लॉट्री, झेरॉक्स याची सुविधा विद्यार्थ्यांना मिळते का?	प्रस्तुत विद्यापीठ परिसरात बस थांबविण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे मा. परिवहन व्यवस्थापन, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांना विद्यापीठ कार्यालयीन पत्र क्र. पुअहोसोविसो/अभि.विभाग/२०१९/७३९७, दि.२५/०९/२०१९ रोजी अन्वये कळविण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना झेरॉक्सची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि, लॉट्रीची सुविधा नाही.
	<ul style="list-style-type: none"> मिळत नसल्यास ते चालू करण्याचे नियोजन आहे का? 	सध्या वसतीगृह बंद आहेत, त्यामुळे कार्यवाही नाही. परंतु विद्यार्थी हित लक्षात घेता सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येईल.
श्रीमती अ. अ. तडवळकर		कु. अ. चं. चव्हाण
३)	पेट परीक्षा जाहिरात दिली का?	पेट ७ ची जाहिरात दिली होती.
४)	D.R.C. मुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम झाला आहे का?	नाही.
५)	विद्यार्थ्यांना परिक्षेच्या (पेपरच्या) फोटोकॉपी का मिळत किंवा दिल्या जात नाहीत?	मागणीनुसार दिल्या जातात.
	<ul style="list-style-type: none"> त्याची फी किती आहे? 	प्रती पेपर रु.२००/- इतकी फी आहे.

श्री. शि. ब. हिरेमठ		अॅड श्रीमती नी. सु. मंकणी	
६)	कोरोना महामारीच्या काळात प्राध्यापकांची महाविद्यालयात नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या आर्थिक विवंचनेच्या सोडवणुकीसाठी आपण विद्यापीठ म्हणून काय तरतूद केली आहे?	सदरची बाब ही महाविद्यालयाशी निगडित असून याबाबत विद्यापीठाने कोणतीही तरतूद केलेली नाही.	
	<ul style="list-style-type: none"> यावर्षी CHB भरायला शासनाने मान्यता न दिल्याने अनेक महाविद्यालयांमध्ये काही विभागांमध्ये प्राध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे, ते नुकसान भरून काढण्यासाठी काय तरतूद केली आहे? 	८०० CHB सहा. प्राध्यापक भरण्यासाठी २०२०-२१ मध्ये मागच्या वर्षीप्रमाणे दिलेल्या नियुक्तीप्रमाणे महाविद्यालयांच्या मागणीनुसार मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार अध्यापन होऊन, एका सत्राची परीक्षाही घेण्यात आलेल्या आहेत.	
	<ul style="list-style-type: none"> मॉनिटरिंग करण्यासाठी CHB वर सहा.प्राध्यापक यांना महाविद्यालयांनी रुजू करून घेतले आहे किंवा नाही याची विचारणा महाविद्यालयांना करण्यात आली आहे काय? 	परीक्षा फार्म भरून घेताना विद्यार्थ्यांकडून अंडरटेकिंग घेण्यात आले आहे. एकाही विद्यार्थ्यांनी अध्यापन झाले नसल्याचे कळविलेले नाही. CHB प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न संबंधित महाविद्यालयांचा असल्याने त्यांना विचारणा करण्यात आली नाही.	
	<ul style="list-style-type: none"> महाविद्यालयांच्या CHB प्राध्यापक भरती संदर्भात शासनाकडे पाठपुरावा विद्यापीठाकडून झालेला आहे काय? 	मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री प्रस्तुत विद्यापीठात आल्यानंतर त्यांना विविध संघटनांनी निवेदन दिलेले आहे. विद्यापीठ प्रशासनाने देखील त्यांना विनंती केली आहे. मा. मंत्री महोदयांनी यावर तोडगा काढण्याचा शब्द दिला आहे.	
७)	शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग अद्याप लागू केलेला नाही. तर त्यासाठीची तरतूद काय आणि केव्हा लागू करणार?	महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वेतन-२०१९/प्र.क्र.२७८/१९/विशि-१, दि.०८/१२/२०२० अन्वये अधिसूचना व वेतन-२०१९/प्र.क्र.२७८/१९/विशि-१, दि.१०/१२/२०२० अन्वये शासन निर्णय निर्गमित करून महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दि.०१/०१/१६ पासून काल्पनिकरित्या सातवा वेतन आयोग मंजूर करून, प्रत्यक्ष लाभ दि.०१/११/२०२० पासून देण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.	
८)	सर्व शासकीय आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सुट्ट्या ह्या सर्व महाविद्यालये, सर्व कर्मचाऱ्यांना देतात का?	हा संबंधित महाविद्यालयाने घ्यावयाचा निर्णय आहे.	
	<ul style="list-style-type: none"> एखाद्या महाविद्यालयाने शासनाने अथवा जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या सुट्ट्या दिल्या नाही तर विद्यापीठ त्या महाविद्यालयावर कारवाई करणार का? 	आत्तापर्यंत असा प्रसंग आलेला नाही. लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल.	
श्रीमती रे. अ. महागांवकर		श्री. अ. कि. आवळे	
९)	परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पद कधी पासून रिक्त आहे?	संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ हे पद दि.१०/१२/२०१९ पासून रिक्त आहे.	
	<ul style="list-style-type: none"> संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ हे पद कोणत्या कारणासाठी रिक्त ठेवले आहे? 	विहित प्रक्रिया करून दि.३०/०३/२०२० रोजी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ पदाची मुलाखत ठरली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे मुलाखत होऊ शकली नाही.	

	<ul style="list-style-type: none"> संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळचा पदभार आणखी वर्षाकरिता प्रभारीकडे ठेवण्याचे नियोजन आहे? 	असे नियोजन काही नसते. नियमाचे पालन करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
	<ul style="list-style-type: none"> संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांची मुलाखत ऑनलाईन का घेण्यात आली नाही? 	विद्यापीठाने शासनाकडे विचारणा केली होती; परंतु मा.संचालक, उच्च व तंत्र शिक्षण यांनी शासनाचे आदेश नसल्याचे कळविल्याने, पुढील प्रक्रिया थांबविलेली आहे.
१०)	प्रशासकीय इमारती करिता किती बजेट आहे?	प्रशासकीय इमारती व परीक्षा भवन करिता सन २०२०-२१ या वर्षाच्या अंदाजपत्रकात रु.३४ कोटी (अक्षरी रुपये चौतीस कोटी फक्त) इतकी तरतूद करण्यात आली आहे.
	<ul style="list-style-type: none"> प्रशासकीय इमारतीचे बांधकाम कधी पासून सुरु करण्यात येणार आहे? 	बांधकाम सुरु करण्यात आलेले आहे.
	<ul style="list-style-type: none"> सदरचे बांधकाम शासनाच्या फंडातून होत आहे की विद्यापीठाच्या फंडातून होत आहे? 	शासनाकडे वारंवार मागणी केली आहे. मा.मंत्री महोदयांनी रक्कम देण्याचे आश्वासन दिलेले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता व विद्यार्थ्यांची वाढती संख्या तसेच विद्यापीठाचा रेव्हेन्यू वाढविण्याच्या उद्देशाने विद्यापीठ फंडातून बांधकाम सुरु आहे.
११)	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात एकूण सिनेट सदस्यपदे किती आहेत?	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात एकूण ७६ सिनेट सदस्य पदे आहेत.
	<ul style="list-style-type: none"> सिनेट सदस्यांना प्रशासकीय इमारत बांधकाम कसे सुरु आहे हे पाहण्याचा अधिकारी आहे काय? 	पाहू शकतात.
	<ul style="list-style-type: none"> आपल्या विद्यापीठात सिनेटची किती पदे रिक्त आहेत? 	११ पदे रिक्त आहेत.
	<ul style="list-style-type: none"> विद्यापीठाचे कामकाज सिनेट सदस्यांना विश्वासात घेऊन सुरु आहे काय? 	होय, सर्वांना विश्वासात घेऊनच सभेमध्ये चर्चा करण्यात येते.
श्रीमती प. र. नागणसुरे		डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा
१२)	महाविद्यालयातील प्राध्यापकांचे कॅसच्या संदर्भातील कॅम्प किती महिन्यांनी आयोजित केले जातात?	महाविद्यालयातील प्राध्यापकांचे कॅस आयोजन महाविद्यालय स्तरावर करणे अपेक्षित आहे. तथापि, विद्यापीठाद्वारे आवश्यकतेप्रमाणे केंद्रिय पध्दतीने कॅस आयोजन करण्यात येत आल्यामुळे त्यासाठी समय सीमा निर्धारित करता येत नाही.
	<ul style="list-style-type: none"> दि.०८ जुलै, २०१९ च्या शासनाच्या पत्रानुसार आपल्या विद्यापीठामध्ये समय सीमा निश्चित केली आहे तरी उत्तर असे देण्यात आले आहे की समय सिमा निश्चित करता येत नाही? 	सदर समय सीमामध्ये प्रक्रिया संपन्न करणे शक्य होत नाही.
	<ul style="list-style-type: none"> UGC च्या पत्रानुसार Date of selection न धरता Date of Eligibility पासून लाभ देण्याचे पत्र आहे, या संदर्भात आपण Date of Interview ची तारीख घालून लाभ कॅसचे लाभ प्राध्यापकांना देत आहात हे नियमाला धरून आहे काय? 	UGC चे guidelines राज्य शासनाने त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे व सुविधेप्रमाणे बदल करुन, शासन आदेशामध्ये Date of Interview पासून लाभ देण्याचा उल्लेख केला आहे. राज्य शासन वेतन देत असल्याने, राज्य शासनाचे आदेशाचे पालन करणे सहसंचालक व विद्यापीठ यांना बंधनकारक आहे.

१३)	मा.कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी केव्हा राजीनामा दिला?	प्रा. डॉ. विकास भाऊराव घुटे यांनी कुलसचिव या पदाचा दि.०२/११/२०२० रोजी राजीनामा दिलेला आहे.												
१४)	नवीन कुलसचिवांची पद भरण्याची मान्यता मिळाली आहे काय?	रिक्त असलेले कुलसचिव हे पद भरण्यास शासनाकडून अद्याप मान्यता प्राप्त झालेली नाही.												
	• विद्यापीठाकडून त्याचा पाठपुरावा सुरु आहे काय?	होय.												
श्री. रा. शि. गायकवाड		अॅड श्रीमती नी. सु. मंकणी												
१५)	ऑक्टोबर, २०१९ पासून झालेल्या विद्यापीठातील सर्व परीक्षांचे गुणपत्रके महाविद्यालयांकडे वितरीत केली आहेत काय?	ऑक्टोबर, २०१९ पासून झालेल्या परीक्षांचे गुणपत्रिका खालील तपशीलाप्रमाणे महाविद्यालयांना वितरित करण्यात आल्या आहेत.												
		<table border="1"> <thead> <tr> <th>अ.क्र</th> <th>सन</th> <th>तपशील</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>१.</td> <td>ऑक्टोबर २०१९</td> <td>सर्व अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत.</td> </tr> <tr> <td>२.</td> <td>मार्च, २०२०</td> <td>या परीक्षेतील बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या गुणपत्रिकेच्या छपाईची प्रक्रिया सुरु आहे. All B.Tech., T.E.II व B.A. Hon. Sem.II इ. अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची छपाई प्रलंबित आहे. इतर अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत.</td> </tr> <tr> <td>३.</td> <td>ऑक्टोबर २०२०</td> <td>ऑक्टोबर, २०२० च्या परीक्षा घेण्यात आल्या असून आजमितीस ७०% अभ्यासक्रमाचे निकाल प्रसिध्द करण्यात आले आहेत. सदरील अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकांचे छपाई काम प्रगतीपथावर आहे.</td> </tr> </tbody> </table>	अ.क्र	सन	तपशील	१.	ऑक्टोबर २०१९	सर्व अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत.	२.	मार्च, २०२०	या परीक्षेतील बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या गुणपत्रिकेच्या छपाईची प्रक्रिया सुरु आहे. All B.Tech., T.E.II व B.A. Hon. Sem.II इ. अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची छपाई प्रलंबित आहे. इतर अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत.	३.	ऑक्टोबर २०२०	ऑक्टोबर, २०२० च्या परीक्षा घेण्यात आल्या असून आजमितीस ७०% अभ्यासक्रमाचे निकाल प्रसिध्द करण्यात आले आहेत. सदरील अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकांचे छपाई काम प्रगतीपथावर आहे.
अ.क्र	सन	तपशील												
१.	ऑक्टोबर २०१९	सर्व अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत.												
२.	मार्च, २०२०	या परीक्षेतील बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या गुणपत्रिकेच्या छपाईची प्रक्रिया सुरु आहे. All B.Tech., T.E.II व B.A. Hon. Sem.II इ. अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची छपाई प्रलंबित आहे. इतर अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत.												
३.	ऑक्टोबर २०२०	ऑक्टोबर, २०२० च्या परीक्षा घेण्यात आल्या असून आजमितीस ७०% अभ्यासक्रमाचे निकाल प्रसिध्द करण्यात आले आहेत. सदरील अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकांचे छपाई काम प्रगतीपथावर आहे.												
	• B.Tech., T.E.II व B.A. Hon. Sem.II इ. अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका छपाईस विलंबाची कारणे काय आहेत?	सध्या CBCS Pattern सुरु आहे. जुने विद्यार्थी कोअर ग्रुपचे आहेत, त्यांचे PRN नंबर जुन्या डिजीटचा होता नविन सिस्टीम नवीन आलेला आहे, अभ्यासाच्या विषयांमध्ये बदल झालेला आहे, या सर्वांचा समाविष्ट झालेला असल्याने त्याला प्रोसेस करायला वेळ लागतो.												
	• ऑक्टोबर, २०२० च्या परीक्षेमध्ये कोणकोणत्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेचे वाटप करण्यात आलेले नाही?	ऑक्टोबर, २०२० च्या परीक्षेच्या कोणत्याही अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका वितरीत केल्या गेल्या नाहीत.												
१६)	विद्यापीठ कार्यालयात एकत्रित वेतनावर नेमलेल्या सेवकांची नियुक्ती कोणत्या कलमान्वये करण्यात आली आहे?	एकत्रित वेतनावर नेमलेल्या सेवकांची नियुक्तीची कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या दि.१४ जून, २०१८ रोजीच्या निर्णयाच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे.												
	• एकत्रित वेतनावर नेमलेल्या सेवकांची	४ कर्मचारी नेमले आहेत.												

	संख्या किती आहे?	
	<ul style="list-style-type: none"> एकत्रित वेतनावर विद्यापीठाचा वार्षिक खर्च किती आहे? 	रु.१०,२०,०००/- अधिक कर (GST)
१७)	विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकांचे परिनियम तयार आहेत काय?	नाही.
	<ul style="list-style-type: none"> विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांचे परिनियम तयार न करण्याची कारणे काय आहेत? 	सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांच्या शिक्षकांसाठी एकत्रित परिनियम तयार करण्याचे काम शासन स्तरावर सुरु आहे, त्यामुळे विद्यापीठ परिनियम तयार करीत नाही.
डॉ. गं. धु. बिराजदार		श्री. अ. कि. आवळे
१८)	विद्यापीठ अधिविभागांमध्ये / संकुलांमध्ये करार पध्दतीने नेमलेल्या शिक्षकांचे नावासह दरमहा वेतन किती आहे?	शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी करार पध्दतीने नेमलेल्या शिक्षकांची नावे व दरमहा वेतन दर्शविणारी यादी सोबत जोडली आहे. (सोबत तक्ता जोडला आहे).
१९)	विद्यापीठातील यंत्रणा विश्लेषक यांचे वेतन कोणत्या विभागामार्फत केले जाते?	विद्यापीठातील यंत्रणा विश्लेषक यांचे वेतन वित्त व लेखा विभागामार्फत केले जाते.
	<ul style="list-style-type: none"> यंत्रणा विश्लेषक या पदावर सध्या कोण कार्यरत आहे? 	यंत्रणा विश्लेषक या पदावर सध्या श्रीमती सुनिता श्रीगांधी या जून, २०२० पासून कार्यरत आहेत.
	<ul style="list-style-type: none"> त्यांची नेमणूक कायदेशीर पध्दतीने झाली आहे काय? 	होय, त्यांची नेमणूक कायदेशीर पध्दतीने झाली आहे.
	<ul style="list-style-type: none"> यंत्रणा विश्लेषक या पदासाठी पहिली जाहिरात दिली होती, ती रद्द करून दुसरी जाहिरात दिली का? पहिल्या जाहिरातीनुसार जे कॉलिफीकेशन आपण दिले होते त्या कॉलिफीकेशनचा माणूस मिळाला नाही म्हणून दुसरी जाहिरात काढली, दोन जाहिराती आपण यासाठी काढली होती काय? 	होय, हे महत्वाचे काम आहे. सदरचे काम करण्यासाठी चांगली व्यक्तीची आवश्यकता होती. त्यासाठी जाहिरात काढून, मुलाखत घेऊन नेमणूक केलेली आहे.
	<ul style="list-style-type: none"> पहिल्या जाहिरातीमध्ये दिलेले कॉलिफीकेशन दुसऱ्या जाहिरातीमध्ये बदलेले आहे ते कशासाठी? 	पहिल्या जाहिरातीच्या कॉलिफीकेशन नुसार व्यक्ती मिळत नसल्याने, दुसरी जाहिरातीमध्ये कॉलिफीकेशन बदलावी लागली.

सही/-
(सचिव अधिसभा)
प्र.कुलसचिव

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर'
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील तात्पुरती कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची यादी
व त्यांना देण्यात येणारे माहे एकत्रित वेतन

School of Technology

Sr. No.	Name of the Candidates	Consolidated Payment
1)	Kawathekar Shekhar Sidram	Rs. 18,000/-
2)	Dr. Walekar Laxman Sandipan	Rs. 22,000/-
3)	Ms. Pore Sujata Gopal	Rs. 22,000/-
4)	Ghorpade Sujay Annaso	Rs. 18,000/-
5)	Jagtap Ganesh Bharat	Rs. 18,000/-

School of Performing Arts & Fine Arts

Sr. No.	Name of the Candidates	Consolidated Payment
1)	Somwanshi Vishal Shivaji	Rs. 18,000/-
2)	Dabhade Deepak Prakash	Rs. 22,000/-
3)	Dr. Dharmadhikari Anand Mohan	Rs. 22,000/-
4)	Dr. Nerkar Kailas Jagdevrao	Rs. 22,000/-
5)	Deshmukh Amol Ambadas	Rs. 18,000/-

School of Commerce & Mgt.

Sr. No.	Name of the Candidates	Consolidated Payment
<u>Commerce</u>		
1)	Dr. Sawant Vanita Jagannath	Rs. 22,000/-
2)	Ms. Chippa Priyanka Anand	Rs. 22,000/-
3)	Dr. Gadhave Ramesh Ankush	Rs. 22,000/-
<u>MBA</u>		
4)	Gajdhane Amol Subhash	Rs. 60,504/
5)	Ms. Datar Rashmi Sachin	Rs. 60,504/
6)	Dr. Kharade Mahadeo Somshankar	Rs. 60,504/



[P.T.O.]

School of Languages & Literature

Sr. No.	Name of the Candidates & Subjects	Consolidated Payment
1)	Zumbare Vijaykumar Buddhappa	Rs. 18,000/-
2)	Kamble Uttam Hariba	Rs. 22,000/-
3)	Dr. Sankpal Ganesh Tukaram	Rs. 22,000/-
4)	Surwase Sagar Raghunath	Rs. 22,000/-
5)	Dr. Lendave Vidya Sadashiv	Rs. 22,000/-
6)	Upadhye Rahul Shantinath	Rs. 22,000/-
7)	Dr. Elangadi Gouramma Revanappa	Rs. 22,000/-
8)	Dr. Bagban Sumayya Nazir Ahmed	Rs. 22,000/-
9)	Barbade Omprakash Ashok	Rs. 22,000/-
10)	Dr. Wadghane Anant Asaram	Rs. 22,000/-
11)	Ms. Devale Shruti Dattatray	Rs. 22,000/-
12)	Tadval Shivanand Vitthal	Rs. 22,000/-
13)	Dr. Gholap Dattatray Pandit	Rs. 22,000/-
14)	Dr. Choudhary Vikas Ramratan	Rs. 22,000/-
15)	Ms. Pathan Ayesha Aziz	Rs. 22,000/-
16)	Ms. Bolli Mamata Laxminarayan	Rs. 22,000/-

School of Social Sciences

Sr. No.	Name of the Candidates	Consolidated Payment
1)	Dr. Bhasake Ambadas Laxman	Rs. 22,000/-
2)	Ms. Kamble Tejaswini Ranganath	Rs. 22,000/-
3)	Dr. Devkar Sadashiv Ramachandra	Rs. 22,000/-
4)	Mandlik Rushikesh Balasaheb	Rs. 22,000/-
5)	Dr. Magade Balasaheb Dattatray	Rs. 22,000/-
6)	Dr. Pawar Rupesh Ajinath	Rs. 22,000/-
7)	More Chetan Shahir	Rs. 18,000/-

School of Physical Science

Sr. No.	Name of the Candidates	Consolidated Payment
1)	Prakshale Vipul Madhukar	Rs. 18,000/-
2)	Pawar Swapnil Neharu	Rs. 22,000/-
3)	Dr. Mujawar Tabbsum Hanif	Rs. 22,000/-
4)	Navale Yuvraj Hari	Rs. 18,000/-
5)	Dr. Kore Rohan Maruti	Rs. 22,000/-
6)	Dr. Bachuwar Vaibhav Deepak	Rs. 22,000/-



School of Chemical Science

Sr. No.	Name of the Candidates	Consolidated Payment
1)	Ms. Sogale Bharati Babasaheb	Rs. 18,000/-
2)	Dr. Pisal Parashuram Maruti	Rs. 22,000/-
3)	Dr. Raut Dattatray Ganpat	Rs. 22,000/-
4)	Dr. Hublikar Mahesh Gorakhnath	Rs. 22,000/-
5)	Dr. Khogare Balaji Trimbak	Rs. 22,000/-
6)	Ms. Khalifa Amreen Naeem Ahmed	Rs. 22,000/-
7)	Ms. Kokane Vijayalaxmi Kundalik	Rs. 18,000/-
8)	Edake Nagesh Vasudev	Rs. 22,000/-

School of Earth Science

Sr. No.	Name of the Candidates	Consolidated Payment
1)	Dhende Atish Kisan	Rs. 18,000/-
2)	Dr. Vedpathak Mangesh Mohan	Rs. 22,000/-
3)	Unhale Prashant Laxman	Rs. 18,000/-
4)	Durugwar Yogeshkumar Wasudeo	Rs. 22,000/-
5)	Huchhe Mahesh Ramkrishna	Rs. 18,000/-

School of Computational Science

Sr. No.	Name of the Candidates	Consolidated Payment
1)	Pawar Sunil Chandrakant	Rs. 22,000/-
2)	Chendage Bapu Daji	Rs. 22,000/-
3)	Ms. Pawar Sarika Anil	Rs. 18,000/-
4)	Ms. Dhotre Bhagyashri Bajirao	Rs. 18,000/-
5)	Deshpande Mahesh Mukundrao	Rs. 18,000/-
6)	Ms. Muchale Uzma Akhtar M. A.	Rs. 22,000/-
7)	Koli Vishal Apparao	Rs. 22,000/-
8)	Ghadge Onkar Dattatray	Rs. 18,000/-
9)	Dr. Chavan Anand Maruti	Rs. 22,000/-
10)	Khendad Nitin Balasaheb	Rs. 22,000/-
11)	Kandi Vinay Mallikarjun	Rs. 22,000/-

Department of Microbiology

Sr. No.	Name of the Candidates	Consolidated Payment
1)	Ms. Sabale Smita Baban	Rs. 22,000/-
2)	Dr. Surwase Shripad Nagnath	Rs. 22,000/-

